

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी ४११ ०१८.

मा. स्थायी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ५३

सभावृत्तांत

दिनांक - ०१/०४/२०१३

वेळ - दुपारी १२.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.स्थायी समितीची विशेष सभा सोमवार दिनांक ०१/०४/२०१३ रोजी दुपारी १२.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात मा. गणेश पाटील, अप्पर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा. सदस्य उपस्थित होते.

१. मा. अविनाश (दादा) टेकावडे
२. मा. चंद्रकांत (भाऊ) साहेबराव वाळके
३. मा. विनया प्रदिप (आबा) तापकीर
४. मा. छाया जगन्नाथ साबळे
५. मा. सौ.तनपुरे सुषमा राजेंद्र
६. मा. जगदीश शेट्टी
७. मा. जगताप नवनाथ दत्तू
८. मा. भालेकर अरुणा दिलीप
९. मा. वाघेरे सुनिता राजेश
१०. मा. महेशदादा किसन लांडगे
११. मा. बारणे माया संतोष
१२. मा. धराडे शकुंतला भाऊसाहेब
१३. मा. लोंढे गणेश नारायण
१४. मा. कदम सदगुरु महादेव
१५. मा. भोंडवे संगिता राजेंद्र

याशिवाय मा. श्रीकर परदेशी - आयुक्त, मा. टेकाळे - सहा.आयुक्त, मा.चाकणकर - प्रभारी नगरसचिव, मा.पवार - प्र.कायदा सल्लागार, मा.गायकवाड - जनता संपर्क अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

**मा.अप्पर जिल्हाधिकारी -  
(पिठासीन अधिकारी)**

सन्मा. सदस्य, मा.आयुक्त, उपस्थित सर्व अधिकारी यांचे स्वागत करतो. आजच्या विशेष सभेत स्थायी समितीचे सभापती पदावर नेमणूक करणेचा विषय आहे. त्यासाठी मा.विभागीय आयुक्त यांनी सभेचा पिठासीन अधिकारी म्हणून माझी या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. मुक्त व निर्भयपणे मा.स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणूक पार पाडण्यासाठी कामकाजाची लेखी नोंद घेण्याबरोबरच त्या कामकाजाची व्हिडिओ चित्रणाद्वारे देखील नोंद घेण्याची व्यवस्था ठेवणेत आलेली आहे.

**नगरसचिव यांनी कामकाज सुरु करावे अशी सूचना करतो.**

**मा.प्र.नगरसचिव -** मा. स्थायी समितीचे सभापती पदावर मुं.प्रां.म.न.पा.अधिनियम १९४९ चे कलम २१ (१) नुसार नेमणूक करणेकामी एकूण २ नामनिर्देशन पत्रे मुदतीत दाखल झालेली आहेत. त्यामधील उमेदवार, त्यांचे सुचक व अनुमोदक यांची नांवे पुढील प्रमाणे आहेत.

अ.क्र.	उमेदवाराचे नांव	सुचकाचे नांव	अनुमोदकाचे नांव
१)	जगताप नवनाथ दत्त	जगदीश शेटी	बारणे माया संतोष
२)	जगताप नवनाथ दत्त	धराडे शकुंतला भाऊसाहेब	तनपुरे सुषमा राजेंद्र

( मा.प्र.नगरसचिव यांनी त्यांना प्राप्त झालेली उपरोक्त २ नामनिर्देशनपत्रे मा.पिठासीन अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली. मा.पिठासीन अधिकारी यांनी त्यांची छाननी केली. )

**मा.अप्पर जिल्हाधिकारी -** मा.स्थायी समितीचे सभापती पदासाठी मुदतीत प्राप्त झालेल्या (पिठासीन अधिकारी) उपरोक्त एकूण २ नामनिर्देशन पत्रांची छाननी करणेत आली असून ती दोन्ही नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेली आहेत. त्यामध्ये मा.स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक लढविणारे **जगताप नवनाथ दत्त** हे एकच रितसर वैधपणे नामनिर्देशित उमेदवार आहेत.

उमेदवारास १५ मिनिटांच्या आत त्यांनी सही केलेली लेखी नोटीस मा.पिठासीन अधिकारी यांकडे देऊन त्यांची उमेदवारी मागे घेता येईल.

( मा.पिठासीन अधिकारी यांनी उमेदवारी मागे घेणेसाठी दिलेला दु.१२.०५ ते १२.२० हा १५ मिनिटांचा कालावधी संपला.)

**मा.अप्पर जिल्हाधिकारी -** उमेदवारी मागे घेणेसाठी दिलेल्या १५ मिनिटांच्या अवधीमध्ये (पिठासीन अधिकारी) मा. स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक लढविणारे **मा. जगताप नवनाथ दत्त** हे एकच रितसर वैधपणे नामनिर्देशित उमेदवार आहेत.

ठराव क्रमांक - ३२०४  
दिनांक - ०१/०४/२०१३

विषय क्रमांक - १  
विभाग - नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. स्थायी समिती सभापती पदासाठी मुदतीत दाखल झालेल्या व वैध ठरलेल्या २ (दोन) नामनिर्देशन पत्रांमधील मा. स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक लढविणारे मा. जगताप नवनाथ दत्त हे एकच रितसर वैधपणे नामनिर्देशित उमेदवार असल्याने मा. जगताप नवनाथ दत्त यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती पदावर रितसर वैधरित्या बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करणेत येत आहे.

-----

यानंतर मा.पिठासीन अधिकारी यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.

सही/-


( श्री. गणेश पाटील )

अप्पर जिल्हाधिकारी, पुणे

पिठासीन अधिकारी

स्थायी समिती (विशेष सभा)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय  
क्रमांक : नस/४/कावि/ ३४५/२०१३  
दिनांक : ०१/०४/२०१३

  
प्र. नगरसचिव  
पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
पिंपरी- ४११ ०१८

प्रत - सर्व संबंधीत शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे  
पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.